

Approved Only.



प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना



संमती पत्र / घोषणा फॉर्म

(ठरविलेल्या नोंदणी काळात योजनेत सामील होणाऱ्या सभासदांनी भरावा)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे

कार्यालयीन उपयुक्ततासाठी	प्रतिनिधी / बँक मित्र नाव		प्रतिनिधी/बँक मित्र कोड क्र.	
	प्रतिनिधी / बँक मित्र बँक			
	खाते तपशील			

- प्रतिनिधी / बँक मित्र सही

भारतीय आयुर्विमा महामंडळाची "प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना" मास्टर पॉलिसी क्र. 900100294 आपल्या बँकेमार्फत प्रशासित केली जाणार आहे. या योजनेचा सदस्य बनण्यास मी मान्यता देत आहे.

प्रधान मंत्री जीवन ज्योती योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या जीवन संरक्षणाच्या हप्त्यापोटी आपल्या शाखेत असलेल्या माझ्या बचत खात्यात रु. ३३०/- (रु. तीनशे तीस फक्त) अधिक सेवा कर (लागू असल्यास) नावे टाकण्यास मी आपल्याला अधिकार देत आहे. भविष्य काळात, पुढील सूचना देण्यात येईपर्यंत, संरक्षणाच्या नूतनीकणासाठी, दर वर्षी २५ मे ते १ जून या कालावधीत माझ्या बचत खात्यात रु. ३३०/- (रु. तीनशे तीस फक्त) अधिक सेवा कर (लागू असल्यास) किंवा वेळोवेळी ठरविण्यात येईल ती कोणतीही सुधारणा झाल्यास होणारी रक्कम, नावे टाकण्यासही मी आपल्याला अधिकार देत आहे.

मी दुसऱ्या कोणत्याही बँकेस योजनेशी संबंधित विमा हप्त्या नावे टाकण्यास अधिकार दिलेले नाहीत. माझा मृत्यू झाल्यास माझे जीवन विमा संरक्षण रु. २,००,०००/- पर्यंतच मर्यादित राहिल याची मला कल्पना आहे. योजनेचे नियम मी वाचले असून ते मला समजले आहेत व या द्वारे मी योजनेचा सदस्य होण्यास संमती देत आहे. समूह विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेला माझा वैयक्तिक तपशील भारतीय आयुर्विमा महामंडळास कळविण्यासाठी मी बँकेस अधिकार देत आहे.

बँकेच्या / आपला ग्राहक जाणा (KYC) च्या अभिलेखाप्रमाणे आवेदकाचा तपशील

बँकेच्या अभिलेखाप्रमाणे खातेदाराचे नाव											
पत्ता											
जन्मतारीख (KYCत सामील असलेली)		बचत खाते क्र.									
मोबाइल क्र.		आधार क्र. (असल्यास)									
ई मेल											
नामांकन धारकाचे नाव, पत्ता आणि नाते (असल्यास)		पालकाचे नाव व पत्ता (नामांकन धारक अज्ञान असल्यास)									

या योजने अंतर्गत मी वर उल्लेख केल्या प्रमाणे नामांकन करत आहे. नामांकन धारक अज्ञान असल्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे पालकाची नियुक्ती करण्यात येत आहे. वरील सर्व विधाने ही सर्व बाबतीत सत्य असल्याचे मी घोषित करतो. वरील माहिती ही माझ्या या योजनेत सहभागी होण्याचा आधार आहे. वरील सर्व माहितीत असत्यता आढळल्यास या योजनेतील माझा सहभाग संपुष्टात येईल यास मी मान्यता देत आहे.

स्वाक्षरी साक्षात्कृत, प्राधिकृत अधिकारी (बँकेच्या शाखेचे नाव व कोड क्र. असलेला रबरी शिक्का) तारीख :	खातेधारकाची स्वाक्षरी
---	-----------------------

पावती (अनुज्ञेय) आणि विमा संरक्षणाचा दाखला

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत बचत खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्यासाठी संमती व अधिकार देण्याचा फॉर्म

श्री. श्रीमती _____ खाते क्र. _____

आधार क्र. (असल्यास) _____ यांचेकडून मिळाला. सदर योजने अंतर्गत जीवन विमा संरक्षण, भारतीय आयुर्विमा महामंडळ मास्टर पॉलिसी क्र. 900100294 यांचेशी संलग्न असून जीवन विमा संरक्षण वरील माहितीच्या सत्यतेवर / पात्रतेवर अवलंबून राहिल.

शाखा : _____ शाखा अधिकाऱ्याची सही: